

संदर्भ क्र. शिवाजी वि./परीक्षक नियुक्ती/१६९

दि. ०१ मार्च, २०१८

प्रति,

मा. प्राचार्य/संचालक,

सर्व संलग्नित एस.आर.पी.डी संबंधित महाविद्यालये व परिसंस्था,

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

विषय:- मार्च/एप्रिल, २०१८ या उन्हाळी सत्रातील सैध्दांतिक परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकाचे वितरण ई-मोडद्वारे म्हणजेच एसआरपीडी (Secured Remote Paper Delivery System) प्रणालीमधून करणेबाबत...

संदर्भ:- शिवाजी वि./परीक्षक नियुक्ती/४२३ दि. ०१ फेब्रुवारी, २०१८ चे परिपत्रक

महोदय/महोदया,

वरील विषयासंदर्भात आपणास कळविण्यात येते की, अग्रवाल समितीच्या शासनमान्य शिफारशीनुसार ई-मोडद्वारे (SRPD) प्रश्नपत्रिका वितरणाचे कामकाज विद्यापीठाकडून ऑक्टोबर २०१२ परीक्षांपासून सुरू केलेले आहे. आपणासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अत्यंत उत्तम सहकार्य केल्यामुळे आपण ही योजना यशस्वीपणे राबवित आहोत. मा. कुलगुरु यांनी याची विशेष प्रशंसा केली आहे याचा मला अभिमान वाटतो. मी विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने आपणा सर्वांना धन्यवाद देतो.

मार्च/एप्रिल/मे, २०१७ मध्ये एस.आर.पी.डी. प्रणालीतून खालील अभ्यासक्रमाच्या सर्व सत्रांच्या प्रश्नपत्रिकाचे वितरण ई-मोडद्वारे म्हणजेच (SRPD) प्रणालीमधून करण्यात आले आहे.

Sr No	Name of the Course	No. of Centre	Sr No	Name of the Course	No. of Centre
1	All Engg. UG, PG (Excluding Graphics) (F.E.To B.E. & M.E.)	35	12	M.Sc. (All)	49
2	MBA – CBCS	24	13	B.I.D.	1
3	Law – L.L.B.	7	14	B.F.T.M.	1
4	LL.M.	2	15	B.D.F.C.	1
5	B.Arch./	6	16	B.Des.	2
6	M.Arch	1	17	M.C.A.(Engg.)	1
7	B.Pharm.	17	18	MCA (Comm.)	7
8	M.Pharm.	13	19	MCA (Science)	8
9	B.Tech.	1	20	B.Text	1
10	M.Tech.	1	21	M.Text	1
11	B.Com (Sem.I to VI)	114			
Total		221	Total		72
Grand Total					293

२...

ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर, २०१७ या सत्रातील दि. ०४/१०/२०१७ पासून सुरु झालेल्या खालील अभ्यासक्रमाच्या परीक्षांचेही प्रश्नपत्रिकांचे वितरण SRPD प्रणालीतून करण्यात आले आहे.

Sr No	Name of the Course	No. of Centre	Sr No	Name of the Course	No. of Centre
1	M.Com. – (CBCS)	80	5	MCA Commerce (Old/Regular)	6
2	MCA Commerce (Old/Credit)	1	6	MCA Commerce (Bridge Course )	6
3	MBA (Dist./Exeu.)	3	7	MBA (Textile)	1
4	MBA (Regular) (70:30)	24	8	B.Com.IT	2
9	B.Com Bank Management	1	10	YCSRD MSW	1
11	YCSRD MCA (RI)	1	12	YCSRD MRS	1
13	YCSRD MBA (Rural Mgt.)	1	14	B.A. Sem. VI	135
			15	B.Sc. Sem. VI	80
Total		111	Total		17
<b>Grand Total</b>					<b>343</b>

वरील प्रमाणे सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचे वितरण तसेच मार्च/एप्रिल/मे, २०१८ या सत्रातील दि. २२/०३/२०१८ पासून सुरु होणाऱ्या परीक्षेपासून खालील अभ्यासक्रमाच्या परीक्षांचेही प्रश्नपत्रिकांचे वितरण SRPD प्रणालीतून करण्यात येणार आहे.

Sr No	Name of the Course	No. of Centre	Sr No	Name of the Course	No. of Centre
1	BBA Sem. I to VI	23	2	BCS Sem. I to VI	19
3	B.Sc. Sem.V	80	4	B.A. Sem. V	135
5	BCA Sem. I to VI	51			
Total		154	Total		154
<b>Grand Total</b>					<b>308</b>

दि. २२ मार्च, २०१८ पासून विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा सुरु होत आहेत. त्या अनुषंगाने एसआरपीडी प्रणालीच्या सॉफ्टवेअर बाबतची माहिती देण्यासाठी वरील अभ्यासक्रम शिकविण्यात येणा-या महाविद्यालयांचे प्राचार्य व संगणकावर काम करणारा तज्ज्ञ कर्मचारी यांची एकत्रित जिल्हानिहाय कार्यशाळा दि. १२/०२/२०१८ आणि दि. १४/०२/२०१८ आयोजित करण्यात आल्या होत्या.

वर नमूद परीक्षेचे प्रश्नसंच ई-मोडद्वारे (SRPD) पाठविण्यात येणार आहेत. या कामी महाविद्यालयाचे प्राचार्य/संचालकाचे नाव, ई-मेल आयडी, व मोबाईल नंबर इत्यादीची माहिती तात्काळ [suk.digitaluniversity.ac](http://suk.digitaluniversity.ac) या पोर्टलवर भरून सोबत जोडलेल्या तक्त्यामध्ये भरून त्याची एक प्रत या कार्यालयास पाठविण्यात यावी.

दि. ०५ डिसेंबर, २०१२ रोजीच्या परिपत्रकान्वये एसआरपीडीद्वारे परीक्षेसाठी खालील स्टाफ मंजूर करणेत आला आहे. त्यांचे मानधन विद्यापीठ नियमानुसार आदर करणेत यावे.

१. उत्तम संगणक ज्ञान अवगत असणारा एक अधिकचा वरिष्ठ पर्यवेक्षक
२. संगणक ज्ञान अवगत असणारा एक शिक्षकेत्तर कर्मचारी
३. एक शिपाई

- अ) सर्व कामकाज सिनीअर सुपरवायझर यांच्या देखरेखीखाली गोपनीय पध्दतीने करण्याचे आहे. कामकाज सुरु करण्यापूर्वी कामकाजात सहभागी असलेल्या सर्वांनी त्यांचे मोबाईल सिनीअर सुपरवायझर यांच्या कस्टडीत स्वीच ऑफ करून ठेवण्याचे आहेत. अधिकृत सिनीअर सुपरवायझर यांचा विद्यापीठास नोंद केलेल्या नंबरखेरीज अन्य कोणाचेही मोबाईल या कामावेळी सुरु ठेवण्याचे नाहीत.
- ब) संबंधित महाविद्यालयाने प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्ससाठी लागणारा आवश्यक कागद, टोनर इ. अत्यंत तातडीने खरेदी करून ठेवावा, झेरॉक्स/कॉपीयर/हाय स्पीड प्रिंटर मशिनची योग्य ती देखभाल दुरूस्ती करून घेण्यात यावी. ऐन वेळी या संबंधी कोणतीही अडचण निर्माण होवू देवू नये.
- क) झेरॉक्ससाठी होणारा खर्च प्रती कॉपी ५० पैसे या दराने विद्यापीठाकडून देय राहिल. सदर रक्कम परीक्षा कामकाजासाठी देण्यात आलेल्या अग्रीम/तसलमातमधून खर्ची टाकण्याची आहे. एकूण झालेल्या झेरॉक्स कॉपीची नोंद विद्यापीठाने पुरविलेल्या SRPD प्रश्नपत्रिका झेरॉक्स हिशोब रजिस्टरमध्ये घेवून उपस्थितांची सही करून कागद हिशोब मशिनरिडींगसह प्रमाणित करावयाचा आहे. खराब प्रतीची सुध्दा स्वतंत्र नोंद करण्याची असून त्या प्रती बंद लखोटयात निकाल जाहिर होईतोपर्यंत ठेवणेच्या आहेत.

- ड) SRPD द्वारा परीक्षेच्या कामाची गोपनीयता राहण्यासाठी शक्यतो प्राचार्यांच्या दालना शेजारी परीक्षा स्ट्रॉगरूम असावी व सदर कक्ष सी सी टी व्ही निगरानीखाली असावा व त्याबाबतच रेकॉर्डिंग विद्यापीठास मागणीप्रमाणे उपलब्ध व्हावे.
- इ) स्ट्रॉग रूममध्ये खालील सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे.
१. सुसज्ज इन्टरनेट सुविधा किंवा कोणत्याही कंपनीचे सर्व ठिकाणी अॅक्सेस/रेंज असणारे युएसबी मोडेम/डोंगल
  २. इन्टरनेट एक्स्प्लोरर किंवा गुगल क्रोम ब्राऊजर असलेले दोन स्वतंत्र संगणक बॅकअप सुविधेसह व अद्ययावत अॅन्टिव्हायरससह
  ३. या संगणकांचा वापर परीक्षा कालावधीत फक्त प्रश्नपत्रिकांकरिता करावा, इतर कोणतेही प्रोग्रॅम सदर संगणकावर Install करू नयेत वा परीक्षा कालावधीत अन्य कामकाज करू नये.
  ४. स्वतंत्र सुस्थितीमधील हायस्पीड प्रिन्टर/कॉपीअर मशिन असावे.
  ५. जनरेटर किंवा इनव्हर्टर सुविधा असावी.
- फ) प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून वितरित करण्याच्या कालावधीत म्हणजेच सदर कामकाज सुरू असताना महाविद्यालयांच्या स्ट्रॉग रूममध्ये वरील अधिकृत व्यक्तित्त्वेरीज अन्य व्यक्तित्ना प्रतिबंध करावा. सर्व कामकाज गोपनीयरित्या पूर्ण केल्याशिवाय सदर स्ट्रॉग रूम उघडू नये.
- ग) सिनिअर सुपरवायझर्सनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी व परीक्षा सुरू असताना कोणत्याही प्रकारचे प्रिंट/इलेक्ट्रॉनिक माध्यमातून गोपनीय दस्तऐवज बाहेर जाणार नाही याची सक्त दक्षता घ्यावयाची आहे. असे आढळल्यास संबंधितावर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
- ह) प्राचार्यांनी SRPD नोंदणी स्वतः करणेची आहे. प्राचार्यांनी यापूर्वी केलेली नोंदणी उपयोगात येणार आहे परंतु त्यामध्ये काही बदल असल्यास तोही करण्यात यावा. सिनिअर सुपरवायझर यांनी परीक्षा केंद्रावर दोन तास अगोदर उपस्थित राहून पेपर डाऊनलोड करण्याची कार्यवाही गोपनीयरित्या पार पाडण्याची अधिकृत जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. याबाबत काही अडचण किंवा शंका असल्यास परीक्षक नियुक्ती विभागास ०२३१-२६०९१०१, २६०९१०२, २६०९१०३ या क्रमांकावर संपर्क साधावा. प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्यापूर्वी काही दिवस अगोदर प्रश्नपत्रिका डाऊनलोड करणेसाठी **MOCK Test** घेण्यात येईल त्यामध्ये प्रत्येक महाविद्यालयाने सहभाग नोंदवावयाचा आहे यासाठीचे परिपत्रक त्या-त्या वेळेस स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल.

### प्रश्नपत्रिका प्रिंट व प्रश्नपत्रिकांचे वितरण :

- महाविद्यालयीनस्तरावर परीक्षेतील समरी शीट नुसार प्रत्येक विषयाची ब्लॉक वाईझ बँक व्यवस्था करणेत यावी.
  - प्रत्येक दिवशी परीक्षेपूर्वी स्लॉटच्या निर्धारित वेळेत प्रश्नपत्रिका **download** करून घेवून विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात त्याच्या झेरॉक्स कॉपीज काढून घ्याव्यात. एका पेक्षा अधिक पाने असतील तर पाठपोठ प्रिंट घ्यावी आवश्यकतेनुसार स्टेपलींग करून घेण्यात यावे.
  - प्रश्नपत्रिका प्रती ब्लॉक वाईझ व लखोट्यात भरून सिलबंद कराव्यात नंतर कनिष्ठ पर्यवेक्षकांनी त्याचे सिल उघडावे पेपर सुरू होण्यापूर्वी किमान पंधरा मिनिटे अगोदर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.
  - **विद्यार्थीसंख्या व काढलेल्या प्रश्नपत्रिकांच्या प्रिंट आणि वापरलेल्या प्रिंट यांचा तपशील विद्यापीठाने SRPD साठी पुरविलेल्या रजिस्टरवर नोंद करावी. सदर नोंद रजिस्टरवर ज्या त्या दिवशी करावी व प्राचार्यांची सही घ्यावी. तसेच भरारीपथकासही सदर नोंद रजिस्टर दाखवून त्यावर सही घ्यावी. सदर रजिस्टर कायमस्वरूपी जतन करणेचे आहे.**
  - या कामी सर्व प्रकारे अत्यंत गोपनीयता ठेवण्यात यावी.
- बहिःस्थ, वरिष्ठ पर्यवेक्षक नियुक्तीसाठी तयार करण्यात आलेल्या महाविद्यालयांचे गटाप्रमाणे (Cluster) विद्यापीठाकडून वरिष्ठ पर्यवेक्षकांना नियुक्ती पत्रे पाठविण्यात येतील.

### SRPD नोंदणी कार्यपध्दती

ई-मोडद्वारे प्रश्नपत्रिका पाठविण्यासाठी पेपर डाऊनलोड करण्यासाठी खालील तपशीलवार सूचनेप्रमाणे कार्यवाही करावी.

1. <http://suk.digitaluniversity.ac> हे पोर्टल ओपन करावे
२. महाविद्यालयास दिलेल्या User ID व Password द्वारे Log In करावे.
३. त्यानंतर **College Defination** या लिंकला क्लिक करावे. - **Define College**
४. त्यानंतर **Other Information** या लिंकला क्लिक करून प्राचार्यांची माहिती (संपूर्ण नांव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी) अपडेट करावी.
५. त्यानंतर **Supervisors Details** या लिंकला क्लिक करावे. त्यानंतर **New** या लिंकला क्लिक करून सिनिअर सुपरवायझरची माहिती भरून वन टाईम पासवर्डच्या मदतीने **Registration** पूर्ण करावे. रजिस्ट्रेशन पूर्ण करताना दिलेल्या मोबाईल नंबरवर व ई-मेल आयडीवर वन टाईम पासवर्ड (OTP) उपलब्ध होईल. तो योग्य त्या ठिकाणी टाकू 'Save' बटनार क्लिक करावे.

#### प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्याबाबतची कार्यपध्दती :

- १ प्रथम <http://suk.digitaluniversity.ac> या पोर्टलवर आपल्या नेहमीच्या कॉलेज युझर व पासवर्डने लॉगिन करावे.
- २ त्यानंतर **"Pre-Examination"** या लिंकला एकदाच क्लिक करावे.
- ३ त्यानंतर **"SRPD"** या लिंकला एकदाच क्लिक करावे.
- ४ नंतर **"Download Question Paper"** या लिंकला क्लिक करावे. या लिंकमध्ये आपणास **टाईम स्लॉट** दिसेल. परीक्षेच्या वेळापत्रकानुसार **टाईम स्लॉट सिलेक्ट** करावा.
- ५ त्या स्लॉटला असणा-या पेपर्सची यादी आपणासमोर येईल. त्यासमोरील **डाऊन लोड** या बटनवर एकदाच क्लिक करावे.
- ६ लगेचच प्रणालीमध्ये रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर एसएमएसद्वारे व ई-मेलवर **वन टाईम पासवर्ड OTP** उपलब्ध होईल. त्याच्या मदतीने प्रश्नपत्रिकेची झिप फाईल डाऊन लोड करून घ्यावी. त्यानंतर दुसरा पासवर्ड त्याच मोबाईल नंबरवर व ई-मेलवर प्राप्त होईल. डाऊनलोड झालेली फाईल त्या पासवर्डच्या मदतीने **Extract** करून **Save** करावी ओपन करावी व त्याच्या प्रिंट पान ३ वरील सूचनेप्रमाणे घ्याव्यात.
- ७ वरील क्र. १ ते ६ यासाठी सूचनेप्रमाणे एकदाच क्लिक त्या-त्या लिंकसाठी करणेचे आहे. एक, दोन किंवा अधिक वेळा क्लिक केलेस तेवढ्या संख्येने **OTP Generate** होतात त्यामुळे संभाव्यता निर्माण होते. याकरिता एकदाच क्लिक करून थोडा वेळ थांबावे.

परीक्षा झाल्यानंतर प्रिंट झालेल्या सर्व प्रश्नसंचाची एकत्रित प्रत्येकी एक प्रत लॉटनुसार SRPD Project co-ordinator, उपकुलसचिव, प्रश्नपत्रिका वितरण विभाग व मध्यवर्ती मूल्यमापन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे जमा करावयाची आहे. वरील प्रक्रिया करताना कोणतीही अडचण आल्यास खालील मोबाईलवर विद्यापीठास कळवावे.

१. श्री. प्रशांत इथापे - ९९२२९३२८९५ २. ०२३१-२६०९१०२, २६०९१०३, २६०९१०१

वरीलप्रमाणे ई-मोडद्वारे प्रश्नपत्रिका वितरणाचे कामकाज व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आपण आणि आपल्या सर्व सहका-यांनी विद्यापीठास सहकार्य करावे ही विनंती.

कळावे,

आपला विश्वासू,

Sd

(महेश काकडे)

संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

सोबत : वरील प्रमाणे